

स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित तत्वावर  
चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांच्या परिरक्षण व  
आकस्मिक खर्च करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक : ३ ऑगस्ट, २००४

**वाचा:१)** शासन निर्णय, समाजकल्याण विभाग क्रमांक : व्हिजेडब्ल्यू-१०९०/प्र.क्र.२२/प्रस्ताव-२/  
मावक-६, दिनांक ८.१०.१९९१.

२) शासन पत्र आदिवासी विकास विभाग क्र. अससि-१०९४/प्र.क्र.५१/(९४)/का.११,  
दिनांक २६.४.१९९४.

३) शासन निर्णय, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक :  
साविब्य-१००२/११३७/प्र.क्र.९७३/नापु-२८, दि. २६.४.२००२.

४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक शाआशा-१६०१/प्र.क्र.४३/का.१३,  
दिनांक ५.५.२००१.

**शासन निर्णय :** आदिवासी विकास विभागातर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी  
सन १९५३-५४ पासून अनुदानित आश्रमशाळा सुरु असून सद्यस्थितीत राज्यात ५५५ अनुदानित  
आश्रमशाळा आहेत. सदर आश्रमशाळा चालविण्याकरिता येणारा खर्च भागविण्यासाठी संबंधित  
स्वयंसेवी संस्थांना वेतन, आकस्मिक खर्च, परिरक्षण अनुदान, इमारत भाडे किंवा इमारत बांधकाम  
अनुदान या बाबींवरील खर्चासाठी शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या निकषानुसार सहाय्यक  
अनुदान (Grant in aid ) दिले जाते. सन २००२-०३ या वर्षापासून आश्रमशाळांना दरमहा  
रुपये ५००/- प्रति विद्यार्थी याप्रमाणे भोजन खर्चासाठी परिरक्षण अनुदान अनुज्ञेय करण्यात  
आलेले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांनी भोजनावर केलेल्या खर्चाची पडताळणी केली असता  
अनुज्ञेय रक्कमेपेक्षा कमी खर्च झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

२. शासनामार्फत चालविल्या जात असलेल्या संस्था / आश्रमशाळा इ. मधील  
असलेल्या प्रमाणाचा तुलनात्मक विचार करून शासनाने ठरविलेल्या प्रमाणानुसार अनुदानित  
आश्रमशाळांमध्ये भोजन देणे आवश्यक आहे. शासकीय आश्रमशाळांमध्ये सध्या वापरात असलेले  
प्रमाण त्यापेक्षा भिन्न आहे. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या  
आहाराच्या प्रमाणात एकसूत्रता व एकवाक्यता राहावी यासाठी आश्रमशाळा संहिता परिच्छेद २.३०  
व परिशिष्ट २८ अ मध्ये नमूद केलेल्या प्रमाणानुसार आहाराचे प्रमाण शासकीय व अनुदानित

आश्रमशाळांना या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात येत आहे. दरमहा अनुज्ञेय असलेल्या रूपये ५००/- प्रती विद्यार्थी या परिरक्षण अनुदानाचा वाजवी व पुरेसा विनियोग होऊन भोजनाची गुणवत्ता वाढावी व ती टिकून राहावी . म्हणून आहारामध्ये दररोजच्या नाश्यात दूध किंवा अंडी, आठ दिवसातून एकदा फळे, पंधरा दिवसातून एकदा मटण या बाबींचा समवेश करून परिपूर्ण आहार मिळेल याप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराचे प्रमाण परिशिष्ट"अ" मध्ये दिल्याप्रमाणे असावे.

३. सद्यस्थितीत स्वयंसेवी संस्था / आश्रमशाळा कडधान्य डाळी, मसाला, तेल,मिरची पावडर, मीठ,जीरे, हळद पावडर इ. ची खरेदी खुल्या बाजारातून करतात किंवा असे खरेदी केल्याचे दाखवितात त्यामुळे भोजन खर्चात वाढ होते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंजूर केलेल्या बी.पी.एल. दराने शिधापत्रिकेद्वारे स्वयंसेवी संस्था / आश्रमशाळा यांनी गहू / तांदुळ खरेदी करणे आवश्यक आहे. शासकीय आश्रमशाळांना खरेदी केले जाणारे डाळी, कडधान्य, मसाला इ. चे दर अनुदानित शाळांना लागू करून भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्या., मुंबई त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांचेकडून खरेदी करावे. सदर संस्थांनी बी.पी.एल दराने व आदिवासी विकास विभागाने ठरविलेल्या दराने खरेदी न केल्यास अनुदान निर्धारण करताना बी.पी. एल. दराने व आदिवासी विकास विभागाने ठरविलेल्या दराने अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल. अशाप्रकारे शासनाकडून भोजनासाठी देण्यात येणाऱ्या दरमहा दरडोई रु. ५००/- प्रति विद्यार्थी या रकमेचा जास्तीत जास्त वाजवी व पुरेसा विनियोग होऊन अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना परिपूर्ण आहार मिळेल.

४. अनुदानित आश्रमशाळांना पाठयपुस्तके व लेखन साहित्य, वर्षातून दोन वेळा गणवेश, तीन वर्षातून एकदा अंथरुण पांघरुण, तीन वर्षातून एकदा भांडी, वैद्यकीय सेवा या आवश्यक बाबींचा लाभ विहित प्रमाणानुसार देणे आवश्यक असूनही बऱ्याचशा संस्थांकडून याबाबी विहित प्रमाणात व योग्य वेळ पुरविण्यात येत नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. आकस्मिक खर्चाच्या बाबी विहित प्रमाणात योग्य वेळी पुरविण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवावा व त्यामध्ये सुसूत्रता साधता यावी यादृष्टीने परिरक्षण व आकस्मिक खर्चाची मार्गदर्शक तत्वे विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात आली आहेत. आश्रमशाळेसाठी व वसतिगृहासाठी अनुज्ञेय असलेल्या आकस्मिक खर्चाच्या बाबी परिशिष्ट "ब" व "क" मध्ये नमूद केल्याप्रमाणे असाव्यात.

५. आकस्मिक खर्चाच्या बाबी मध्ये पूर्वीच्या आवश्यक बाबीत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, इमारत दुरुस्ती, माध्यमिक आश्रमशाळा, उच्च माध्यमिक आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे, नाईट गाऊन, कुडता पायजमा या बाबींचा समावेश करण्यात येत आहे. सन १९९१ पासून शासनाने वेळोवेळी आकस्मिक अनुदानात वाढ केली असली तरी वस्तुंचे आयुर्मान बदललेले नाही. त्यामुळे आता अंथरुण - पांघरुण तीन वर्षांनी देण्याऐवजी चादर वर्षातून एकदा व सतरंजी दोन वर्षातून एकदा पुरविणे आवश्यक राहिल. विद्यार्थ्यांना पुरवावयाच्या वस्तुंचे प्रमाण व आयुर्मान

शासन निर्णय, स.क.सां.का.क्रि. व प. विभाग क्र. व्हिजेडब्ल्यू/१०९०/प्र.क्र.२२/प्रस्ताव-२/मावक - ६, दिनांक ८ ऑक्टोबर, १९९१ अन्वये विहित केले आहे. या चौदा वर्षात आकस्मिक अनुदानात वाढ झाल्याने पुरवावयाच्या वस्तुंमध्ये व त्यांच्या आयुर्मानात वाढ करणे गरजेचे आहे. वस्तुंचा पुरवठा बऱ्याच स्वेच्छा संस्था विहित मानकाप्रमाणे करित नाहीत. अशा संस्थांवर नेमकी कोणती दंडात्मक कारवाई करावी याबाबत दंडाची मानके विहित करणाऱ्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना नाहीत. आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे हित लक्षात घेता विहित वस्तुंचा पुरवठा संस्थांनी मानकाप्रमाणे न केल्यास संस्थांवर परिशिष्ट "ड" मध्ये नमूद केल्याप्रमाणे वस्तुनिहाय दंडनीय कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तु पुरविण्याची खातरजमा शासनास करता येईल.

६. हा खर्च अनुज्ञेय आकस्मिक खर्चाच्या अनुदानातून भागविण्यात यावा. या प्रकरणी आकस्मिक खर्चाच्या बाबींवर करावयाचा खर्च, अनुज्ञेय ठरणाऱ्या अनुदानापेक्षा जास्त असला तरी स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून स्वतःच्या उत्पन्नातून या खर्चाचा भार उचलणे अवश्यक आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( मफिजल हुसेन )  
सह सचिव

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक/ अमरावती/ नागपूर

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक

मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक

मा. सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे

संचालक पाठय पुस्तक व अभ्यास संशोधन मंडळ, पुणे

संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्या., नाशिक

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., मुंबई

व्यवस्थापकीय संचालक, भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्या., मुंबई

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

महालेखापाल ( लेखा परिक्षा ) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे / नाशिक/ अमरावती /नागपूर  
जिल्हा सांख्यिकी अधिकारी, ठाणे / नाशिक/ अमरावती /नागपूर  
सर्व शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद  
सर्व विभागीय शिक्षण व उपसंचालक  
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापक,  
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई  
उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई  
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
संचालक , माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.  
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती, का.११, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

परिशिष्ट - अ

शासन निर्णय क्रमांक : अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११, दिनांक २.८.२००४ चे परिशिष्ट  
अनुदानित आश्रमशाळेतील निवासी - अनिवासी- विद्यार्थ्यांसाठी आहाराचे प्रमाण

अ.क्र.	वेळ	पदार्थ	परिमाण ग्रॅम इ.१ ली ते ४ थी ची मुले/ मुलींसाठी	इ.५वी ते ७ वी ची		इ.८वी ते १० वी ची	
				मुले	मुली	मुले	मुली
१	सकाळची न्याहरी सकाळी ७.०० वा.	पाव/ पोहे उपमा	५०	५०	५०	५०	५०
		दुध + साखर	२०० १५	२०० १५	२०० ३५	२०० १५	२०० ३५
२	जेवण	पोळी	२०	१००	७५	१५०	७५
	सकाळी	भात	५०	५०	५०	५०	५०
	१०.०० वा.	डाळ	१५	२०	२०	२५	२५
		भाजी	७५	१००	३००	१५०	३५०
३	अल्पोपहार दु.२.३० वाजता	उसळ	३०	३०	३०	३०	३०
		शेंगदाणा	१०	१०	३०	१०	३०
४	जेवण	पोळी	७५	१००	७५	१५०	७५
		तांदुळ	५०	५०	५०	५०	५०
		डाळ	१५	२०	२०	२५	२५
		पालेभाजी	५०	७५	७५	१२५	३५०

टिप : वरील आहाराशिवाय ८ दिवसातून एकदा फळे व १५ दिवसातून एकदा मटण या बाबींचा समावेश करून परिपूर्ण आहार मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.

## परिशिष्ट -ब

शासन निर्णय क्रमांक : अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११, दिनांक २.८.२००४ चे परिशिष्ट  
अनुदानित आश्रमशाळांना अनुज्ञेय असलेल्या आकस्मिक खर्चाच्या बाबींची यादी

### शाळा विभाग:-

१) कार्यालयीन आकस्मिक खर्च -

अ) नाममुद्रित पत्रे, परिपत्रक, नियम, विनियम, निर्देश पुस्तिका इ. व आश्रमशाळा संहिता  
विभाग, "फ" परिच्छेद ४.४१ मध्ये नमूद केलेल्या विविध नोंदवहया प्रपत्रे यांची खरेदी  
किंवा छपाई या बाबींवरील वाजवी खर्च.

ब) शिक्षक- शिक्षकेतर भरतीचा जाहिरात खर्च

क) शालेय साहित्य वाहतुकीवर केलेला वाजवी खर्च

ड) सर्व प्रकारचे कार्यालयीन लेखन साहित्य.

इ) संगणक स्टेशनरी, संगणकासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची खरेदी (उदा. रिबीन  
फ्लॉपी, सी.डी. इ. ची खरेदी )

२) प्रवास खर्च आश्रमशाळेसंबंधी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात केलेल्या  
प्रवासाचा अनुज्ञेय वाजवी खर्च.

३) विद्युत खर्च - शाळेच्या कामासाठी वापरलेल्या विजेचा आकार, बल्ब, टयुब संच इत्यादिवरील  
खर्च, किरकोळ विद्युत फिटिंगचा खर्च, जनरेटर चालविण्यासाठी लागणाऱ्या इंधनावरील खर्च.

४) दूरध्वनी खर्च- दूरध्वनी संचाच्या वार्षिक भाड्याचा पूर्ण खर्च एस.टी.डी. वरील समर्थनीय  
खर्च, सेवाशुल्क खर्च.

५) हिशोब तपासणी फी - सनदी लेखापालाकडून जमाखर्चाच्या तपासणीसाठी ( शाळा  
वसतिगृहासह ) रुपये १०००/- प्रतिवर्षी मान्य असेल.

६) कार्यालयीन फर्निचर व साहित्य दुरुस्ती- कार्यालयीन शालेय फर्निचर व साहित्य दुरुस्तीसाठी  
शाळेने केलेला एकूण देय आकस्मिक खर्चाच्या ५ टक्के इतका खर्च.

७) सफाई स्वच्छता, धुलाई खर्च- झाडू, फिनाईल, अॅसिड, किटकनाशके, साबण, वॉशिंग पावडर  
इ.साठीचा वाजवी खर्च

८) बगिचा खर्च - टिकाव, कुदळ, फावडे, झारी, बांबू, तट्टया, बादल्या, कुंडया, घमेली, पहार,  
खते रोपे इ. वर झालेला खर्च.

९) शैक्षणिक संघटना वर्गणी- दरवर्षी शाळेच्या नावावर भरलेली, शासन मान्य संघटनांना दिलेली  
वर्गणी तीन पेक्षा अधिक नसावी.

१०) नोंदणी शुल्क- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाकडे दरवर्षी  
भरले जाणारे नोंदणी शुल्क.

११) विज्ञान विषयक उपक्रम / प्रदर्शन -- शासनाच्या मान्यतेनुसार विज्ञान विषयक उपक्रमासाठी  
प्रदर्शनासाठी होणारा आवर्ती खर्च.

१२) स्काऊट - गार्ड, आर.एस.पी., एन.सी.सी. यावरील खर्च

१३) शालेय ग्रंथालय

- १४) विशेष शिकवणीवरील खर्च.
- १५) फर्निचर साहित्य व अध्यापन साहित्य-  
 अ) फर्निचर - डेस्क, बेंचेस , ब्लॅकबोर्ड, टेबल, कपाटे, रॅक्स , खुर्च्या, स्टूल,  
 सिलींग फॅन, टंकलेखन यंत्र, चक्रमुद्रण यंत्र देखभाल खर्च.  
 ब) साहित्य - शास्त्र, शारिरीक शिक्षण विषयक , शालेय बॅण्ड साहित्य, दृकश्राव्य  
 साहित्य, संगीत साहित्य, नकाशे, तक्ते, मॉडेल्स इत्यादीवरील खर्च.
- १६) संगणक - दूरदर्शन संच - प्रिंटरसह संगणक, रंगीत दूरदर्शन संच, व्हीसीडी प्लेअर , एल.सी.डी  
 प्रोजेक्टर, इंटरनेट, दृकश्राव्य साधनांवरील सर्व खर्च, संगणक देखभाल खर्च .
- १७) परीक्षा खर्च
- १८) झेरॉक्स
- १९) संकीर्ण खर्च -  
 १) कार्यालयीन व शैक्षणिक साहित्य, रेकॉर्ड बांधण्यासाठी कापड, पोती, पिशव्या.  
 २) सफाई कामासाठी कापड.  
 ३) शाळेसाठी मोठी घंटा.  
 ४) काळा रंग.  
 ५) काडीपेटी, मेणबत्ती, लाख, दिवा.  
 ६) सुई दोरा  
 ७) राष्ट्रीय नेत्यांचे फोटो, राष्ट्रध्वज, पोल, ध्वजदोरी  
 ८) नकाशाचे स्टॅण्ड  
 ९) कुलूपे  
 १०) क्रिडा साहित्य खर्च  
 ११) बॅक कमिशन  
 १२) प्रत्येक शिपायास दोन वर्षात तीन गणवेष व त्याचा धुलाई खर्च (शासकीय  
 कर्मचा-याप्रमाणे) गणवेषाचे निश्चित दर असावे.  
 १३) लाऊड स्पीकर  
 १४) शैक्षणिक सहल खर्च  
 १५) प्रथमोपचार पेटी

**टिप** - एकाच संस्थेच्या एकाच इमारतीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा भरत  
 असतील तर त्या त्या प्रमाणात विजेचा आकार, पाणी पट्टी, दूरध्वनी भाडे इत्यादीबाबीवरील खर्च  
 अनुदानात पात्र राहिल.

### **अत्यावश्यक खर्चाच्या बाबी**

- १) पाठयपुस्तके व लेखन साहित्य
- २) विजखर्च
- ३) वैद्यकीय सेवा
- ४) इमारत दुरुस्ती
- ५) स्वच्छता व स्नानगृहे

## परिशिष्ट "क

शासन निर्णय क्रमांक : अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११, दिनांक २.८.२००४ चे परिशिष्ट  
अनुदानित आश्रमशाळांना अनुज्ञेय असलेल्या आकस्मिक खर्चाच्या बाबींची यादी

### वसतिगृह विभाग

- १) विद्युत पुरवठा विहित प्रमाणात / जनरेटर (ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा मुळातच उपलब्ध नाही अश्या ठिकाणी)
- २) पाणी पुरवठा प्रति विद्यार्थी ४० लिटर दर दिवशी प्रमाणे करण्यात यावा.
- ३) इमारत दुरुस्ती
- ४) गणवेश
- ५) नाईट गाऊन/ कुडता पायजमा
- ६) अंधरुण - पांघरुण तीन वर्षा ऐवजी दोन वर्षात एकदा पुरविण्यात यावे.
- ७) वैद्यकीय सेवा
- ८) प्रथमोपचार पेटी
- ९) सफाई कामासाठी कापड.
- १०) प्रवास खर्च - आश्रमशाळेसंबंधि कर्मचा-यांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात केलेल्या प्रवासाचा अनुज्ञेय वाजवी खर्च .
- ११) विद्युत खर्च - वसतिगृहासाठी वापरलेल्या विजेचा आकार, बल्ब, ट्यूब संच इत्यादीवरील खर्च. किरकोळ विद्युत फिटींगचा खर्च , जनरेटर चालविण्यासाठी लागणा-या इंधनावरील खर्च.
- १२) सफाई स्वच्छता , धुलाई खर्च - झाडू, फिनाईल , अॅसिड, किटकनाशके, साबण, वॉशिंग पावडर इ.साठीचा वाजवी खर्च.
- १३) बगिचा खर्च - टिकाव, कुदळ , फावडे, झारी, बांबू, तट्ट्या, बादल्या, कुंड्या, घमेली, पहार, खते, रोपे इ.वर झालेला खर्च.
- १४) तेल, कपड्याचा साबण, अंघोळीचा साबण व सौंदर्य प्रसाधने व केशकर्तन
- १५) सॅनिटरी नॅपकीन
- १६) वॉटर फिल्टर.
- १७) पेट्रॉमॅक्स
- १८) स्वयंपाकाची भांडी व जेवणासाठी लागणारी भाडी-कुंडी
- १९) सांस्कृतिक कार्यक्रम खर्च
- २०) संकीर्ण आकस्मिक खर्च

### अत्यावश्यक खर्चाच्या बाबी

- १) गणवेश
- २) नाईट गाऊन व कुडता पायजमा
- ३) अंधरुण पांघरुण
- ४) विद्युत पुरवठा विहित प्रमाणात / जनरेटर (ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा मुळातच उपलब्ध नाही अश्या ठिकाणी)
- ५) पाणी पुरवठा प्रति विद्यार्थी ४० लिटर दर दिवशी प्रमाणे करण्यात यावा.
- ६) वैद्यकीय सेवा
- ७) इमारत दुरुस्ती
- ८) स्वच्छतागृहे व स्नानगृहे



## परिशिष्ट "ड"

शासन निर्णय क्रमांक : अआशा-२००४/प्र.क्र.३७/का.११, दिनांक २.८.२००४ चे परिशिष्ट-

अनुदानित आश्रमशाळांनी वस्तुंचा पुरवठा विहित मानकाप्रमाणे न केल्यास करावयाची दंडात्मक कारवाई.

- १) पाठयपुस्तके व लेखन साहित्य न पुरविल्यास- अनुज्ञेय ८ टक्के/१२ टक्के च्या १० टक्के कपात.
- २) गणवेश न पुरविल्यास - अनुज्ञेय ८ टक्के / १२ टक्के च्या २० टक्के कपात एकच गणवेश पुरविल्यास- अनुज्ञेय ८ टक्के /१२ टक्के च्या १० टक्के कपात
- ३) नार्ईट गाऊन / कुडता पायजमा न पुरविल्यास - अनुज्ञेय ८ टक्के/१२ टक्के च्या १० टक्के कपात.
- ४) अंथरुण- पांघरुण तीन वर्षाऐवजी दोन वर्षात एकदा पुरविण्यात यावे न पुरविल्यास अनुज्ञेय ८ टक्के/१२ टक्के च्या १० टक्के कपात.
- ५) विद्युत पुरवठा विहित प्रमाणात नसल्यास / जनरेटर नसल्यास ( ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा मुळातच दिलेला नाही अशा ठिकाणी ) / व्यवस्थीत विद्युत संचाची मांडणी (Electric fittings/ Electric fixtures ) नसल्यास अनुज्ञेय ८ टक्के /१२ टक्के च्या १० टक्के कपात
- ६) पाणी पुरवठा प्रति विद्यार्थी ४० लिटर दर दिवशी प्रमाणे करण्यात यावा नसल्यास अनुज्ञेय ८ टक्के/१२ टक्के च्या १० टक्के कपात.
- ७) वैद्यकीय सेवा-विहित प्रथमोपचार न पुरविल्यास अनुज्ञेय ८ टक्के/१२ टक्के च्या १० टक्के कपात.
- ८) इमारत दुरुस्ती- अत्यावश्यक इमारत दुरुस्ती योग्य वेळी न केल्यास अनुज्ञेय ८ टक्के/१२ टक्के च्या १० टक्के कपात.
- ९) शासन परिपत्रक अआशा-२००३/सं.क्र.२६०/का.११, दि. १४ ऑगस्ट, २००३ नुसार स्वच्छतागृहे व स्नानगृहे बांधण्याचे प्रमाण विहित केले असून त्यानुसार कार्यवाही करावी. तशी कार्यवाही न झाल्यास सदर शासन परिपत्रकात विहित केलेली दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

XXXXXXXXXX